CIN No.: L29119MH2010PLC201521



Date: June 01, 2022

To Corporate Relationship Department, **BSE Limited, Mumbai,** Dalal Street, Phiroze Jeejeebhoy Towers, Mumbai — 400 001

Ref.: Scrip Code: BSE 542682

Sub: Newspaper Publication of Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2022.

Dear Sir/Madam,

Pursuant to the Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed herewith please find the copy of newspaper publications pertaining to Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2022 published in Business Standard in English Language and Pratahkal in Marathi Language on 01st June, 2022.

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

For Harish Textile Engineers Limited

M

Sandeep Gandhi Managing Director DIN: 00941665

Encl.: As above



MPS INFOTECNICS LIMITED CIN : L30007DL1989PLC131190 Regd. Off.703, Arunachal Building,19 Barakhamba Road, New Delhi-110001

Extract of Audited Financial Results (Consolidated) for the Quarter and Year Ended March 31, 2022

						(INR in Laca
S.	Particulars		Quarter Ende	Year Ended		
No		31-Mar-22 Audited	31-Dec-21 Un-audited	31-Mar-21 Audited	31-Mar-22 Audited	31-Mar-21 Audited
1	Total income from operations (net)	18.40	93.68	14.81	133.96	50.02
2	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	(133.40)	(54.48)	(135.05)	(454.98)	(555.87)
3	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(124.13)	(43.29)	(131.61)	(412.14)	(542.52)
4	Total Cmprehensive Income for the Period (Net of Taxes)	(94.48)	(42.85)	(128.93)	(381.18)	(540.79)
5	Equity Share Capital (Face Value Rs.1/- per share)	37,744.37	37744.37	37744.37	37744.37	37744.37
6	Reserves excluding Revaluation reserves (i.e. Other equity)					
7	Earning Per Share (Basic)	(0.003)	(0.001)	(0.003)	(0.010)	(0.014)
8	Earning Per Share (Diluted)	(0.003)	(0.001)	(0.003)	(0.010)	(0.014)

Note 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges websites www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.mpsinfotec.com.

Particulars	Quarter Ended			Year Ended		
	31-Mar-22 Audited	31-Dec-21 Un-audited	31-Mar-21 Audited	31-Mar-22 Audited	31-Mar-21 Audited	
Total revenue from operations	18.40	93.68	14.81	133.96	50.02	
Profit before tax	(133.40)	(54.48)	(135.05)	(454.98)	(555.87)	
Profit after tax	(124.13)	(43.29)	(131.61)	(412.14)	(542.52)	
The above results have been reviewed and recommended to the Board of Directors by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on May 30, 2022.						

For MPS infotecnics Limited

Sd/-Peeyush Ki

Place: New Delhi Date: 30/05/2022

umar Aggarwal Chairman DIN:00090423		
	Place : Mum	bai

			Standalone	
Şr. No.	Particulars	Quarter ended March 31, 2022	Quarter ended March 31, 2021	Year ended March 31, 2022
۱.	Total Income from Operations	2,949.90	3,441.74	10,732.12
2	Net Profit / (Loss) for the period			
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	57.09	(31.78)	65.92
3.	Net Profit / (Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	57.09	(31.78)	65.92
4.	Net Profit / (Loss) for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	68.76	13.38	48.28
5.	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit / (Loss) for the period			
	(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	68.76	13.38	48.28
3.	Equity Share Capital	333.60	333.60	333.60
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown			
	in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	
3.	Earnings Per Share (of Re.1/- each)			
_	(for continuing and discontinued operations) -	0.00	0.40	4.45
	1. Basic: 2. Diluted:	2.06 2.06	0.40	1.45 1.45
ha Ye Re 20 31		etings on May Financial Re Exchanges isclosure Re or the quarter	30, 2022. The sults for the (on May 30, 4 quirements) F & year ende le.com and o extile Engine	he above is Quarter and 2022 under Regulations, d on March n the Stock ers Limited
				ndra Desai

	Sd/-
	Hitendra Desai
Place : Mumbai	Wholetime Director
Date : 30-May-22	DIN:00452481

FURNISHINGS UPHOLSTERTY BED-LINEN www.vijaytextile wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww						
EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 ST MARCH, 2022						
			(R	s. in Lakhs)		
	Quarter ended	Corresponding 3 months ended	Year ended	Year ended		
Particulars	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021		
	Audited	Audited	Audited	Audited		
Total income from operations (net)	633.12	808.67	3307.82	2533.18		
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(512.16)	(1244.37)	(1642.31)	(3556.22)		
Net Profit / (Loss) for the period after tax						

(Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income ((after tax)	(421.52)	(888.88)	(1137.50)	(2388.30)		
Equity Share Capital (of Rs.10/- each)	1830.05	1830.05	1830.05	1830.05		
Reserves (excluding Revaluation Reserve as show in the Balance Sheet of previous year)			-	-		
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs.10/- each)						
Basic :	(2.38)	(5.05)	(6.29)	(13.50)		
Diluted :	(2.38)	(5.05)	(6.29)	(13.50)		
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs.10/- each)						
Basic :	(2.38)	(5.05)	(6.29)	(13.50)		
Diluted :	(2.38)	(5.05)	(6.29)	(13.50)		
NOTE: 1. The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with the BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract was reviewed by the Audit Committee and approved at the meeting of the Board of Directors of the Company at the Meeting held on 30 ⁿ May 2022. The full format of the statement of Audited financial results for the quarter and year ended 31 ⁿ March,2022 are available on the Company's website (www.vijaytextiles.in) and on the website of BSE Limited (www.bseindia.com). 2. Figures for the previous periods have been regrouped, wherever necessary, to conform to the current period's classification.						
Place : Secunderabad VIJAY KUMAR						

(435.42)

(896.54)

(1151.40)

(2395.96)

Managing Director

BMW INDUSTRIES LIMITED

Date : 31.05.2022

(after Extraordinary items)

Total Compr

Regd Office: 119, Park Street White House, 3rd Floor, Kolkata - 700 016

Phone: 033 4007 1704; Fax: 033 2226 8882 Email: info@bmwil.co.in; Website: www.bmwil.co.in;

CIN: L51109WB1981PLC034212

Extract of Statement of Standalone & Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2022

			Stand	alone (₹ in La	cs)		Consoli	idated (₹ in La	ics)
SI.	Particulars		r ended		ended		r ended		ended
No.			31.03.2021	31.03.2022		31.03.2022		31.03.2022	31.03.2021
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	11,527.67	11,974.41	41,803.95	36,587.75	12,170.85	12,747.13	46,037.27	40,787.32
2	Net Profit/(Loss) for the period (before tax exceptional and/								
	or extraordinary items)	1,766.20	1,807.26	4,509.80	2,513.39	922.88	1,495.95	4,574.34	2,349.84
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/								
	or extraordinary items)	1,766.20	-16,321.29	4,509.80	-15,615.16	922.88	-22,364.10	4,574.34	-21,510.21
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/								
	or extraordinary items)	1,219.73	-12,229.19	3,282.94	-11,764.80	518.94	-18,117.49	3,478.05	-17,546.41
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/								
	(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	1,184.29	-12,155.12	3,283.05	-11,717.39	483.50	-18,041.49	3,477.72	-17,498.11
6	Paid-up Equity Share Capital (Face Value Re 1/- per share)	2,250.86	2,250.86	2,250.86	2,250.86	2,250.86	2,250.86	2,250.86	2,250.86
7	Reserves excluding Revaluation Reserve	-	-	43,757.70	40,519.67			53,061.36	49,652.63
8	Earnings Per Share								
	Basic & diluted (in Rs)	0.54	-5.42	1.46	-5.21	0.24	-8.05	1.55	-7.80

Notes:

1) The above results were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of their meeting held on May, 30, 2022. 2) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended March, 31, 2022 filed with Stock Exchanges under regulation 33 of SEBI (Listing obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and year ended March, 31, 2022 are available on the Stock Exchange website. www.bseindia.com and the Company's website www.bmwil.co.in

> For and on behalf of the Board Sd/-Ram Gopal Bansal

Whole Time Director

DIN: 00144159

Place : Kolkata Date : 30th May, 2022

> SICAL LOGISTICS L TD

CONTAINERWAY INTERNATIONAL LIMITED CIN: L60210WB1985PLC038478

	Statement of Standalone Audited Financial Results for	the Quarter and Fina		March 31, 2022	(Rs. In Lakhs	
	Particulars	3 months ended in current year	Quarter Ended Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended in the previous year	Year End Year ended	ed Year ende
\neg		(31/03/2022)	(31/12/2021)	(31/03/2021)	(31/03/2022)	(31/03/202
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Revenue From Operations					
i l	Other Income					
iii	Total Income (I+II)					
īV	EXPENSES					
a	Cost of materials consumed	-	_			
ь	Purchases of Stock-In-Trade					
c	Changes in inventories of finished goods, Stock-in-					
	Trade and Work-in-progress	•	-	•		-
d	Employee benefits expense	0.54	0.54		2.16	
е	Finance costs	-	-	•	-	
f	Depreciation and amortization expense		-			
g	Other expenses	6.28	1.17	2.33	14.03	6.6
	Total expenses (IV)	6.82	1.71	2.33	16.19	6.6
v	Profit/(loss) before exceptional items and tax (I- IV)	(6.82)	(1.71)	(2.33)	(16.19)	(6.6
vi l	Exceptional Items	(0.02)	(1.7.1)	(2.00)	(10.13)	(0.0
	•	-	-	(0.00)	(40.40)	10.0
VII	Profit/(loss) before tax (V-VI)	(6.82)	(1.71)	(2.33)	(16.19)	(6.6
viii ļ	Tax expense: (1) Current tax					
ł		-	-	•	•	
_	(2) Deferred tax	•	-		-	
IX	Profit (Loss) for the period from continuing operations (VII-VIII)	(6.82)	(1.71)	(2.33)	(16.19)	(6.6
x	Profit/(loss) from discontinued operations	•	-		-	
XI	Tax expense of discontinued operations	-	-			
XII	Profit/(loss) from Discontinued operations (after tax) (X-XI)	(6.82)	(1.71)	-		-
KIII	Profit/(loss) for the period (IX+XII)	(6.82)	(1.71)	(2.33)	(16.19)	{6.6
	Other Comprehensive Income	(0.02)	()	(2.00)	(10.10)	(0.0
_	A (i) Items that will not be reclassified to profit or loss	0.00	0.00	0.00	0.00	0.0
_	 (II) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss B (i) Items that will be reclassified to profit or loss 	0.00	0.00	0.00	0.00	0.0
_		0.00	0.00	0.00	0.00	0.0
	 (ii) Income tax relating to items that will be reclassified to profit or loss 	0.00	0.00	0.00	0.00	0.0
xv	Total Comprehensive Income for the period (XIII+XIV) (Comprising Profit (Loss) and Other Comprehensive Income for the period)	(6.82)	(1.71)	(2.33)	(16.19)	(6.6
۲VI	Earnings per equity share (for continuing operation):					
-	(1) Basic	(0.21)	(0.05)	(0.07)	(0.25)	(0.20
	(2) Diluted	(0.21)	(0.05)	(0.07)	(0.25)	(0.20
vii	Earnings per equity share (for discontinued operation):	(02.)	(0.00)	(0.01)	(0.20)	(0.20
	(1) Basic					
	(1) Basic (2) Diluted					
_	.,					
(VIII	Earnings per equity share(for discontinued & continuing operations):					
	(1) Basic	(0.21)	(0.05)	(0.07)	(0.25)	(0.20
_	(2) Diluted	(0.21)	(0.05)	(0.07)	(0.25)	(0.20

	ttee and approved by the Board of Directors at their respective meetings held of
May 30, 2022. 6. The results will be available on the Company's website	www.containerway.in and at the stock exchange website of BSE Limited i
www.bseindia.com	For CONTAINERWAY INTERNATIONAL LIMITED
Date: 30.05.2022	Salem Laxman Ganapathi
Place: New Delhi	Director

DREDGING CORPORATION OF INDIA LIMITED CIN No : L29222DL1976PLC008129 R.O: Core-2, 1st Floor, "Scope Minar", Plot No.2A & 2B, Laxmi Nagar District Centre, Delhi-110091. H.O : "Dredge House", HB Colony Main Road,Seethammadhara, Visakhapatnam-530 022. E-mail : sreekanth@dcil.co.in Tel : 0891-2523250; Fax : 0891-2560581; Website : www.dredge-india.com

Extract of Standalone Audited Financial Results for the Quater / Year ended 31th March, 2022 (Rs. in Lakhs)

SI. No.	PARTICULARS	Quarter ended 31/03/22	Quarter ended 31/03/21	Year ended 31/03/22	Year ended 31/03/21
1	Total Income from Operations	28,909.03	21,188.09	79,909.10	76,376.40
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/or Extraordinary items)	144.05	-10,578.96	-1,206.62	-17,043.20
3	Net Profit(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	127.05	-10,578.96	462.13	-17,043.20
4	Net Profit(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	106.37	-10,652.44	341.96	-17,225.56
5	Total comprehensive Income for the period (comprising Profit/Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	280.74	-10,223.89	516.35	-16797.01
6	Equity share capital			2,800.00	2,800.00
7	Reserves(excluding Revaluation Reserves)			1,37,235.02	1,36,718.68
8	Net worth			1,40,035.02	1,39,518.68
9	Paid up Debt capital/Outstanding debt			27,283.00	40,955.00
10	Debt Equity ratio			0.20:1	0.21:1
11	Earnings Per share (EPS) (in Rs.)				
	a.Basic	1.00	(36.51)	1.84	(59.99)
	b.Diluted	1.00	(36.51)	1.84	(59.99)
12	Debenture Redemption Reserve			3,000.00	3,000.00
13	Debt Service coverage ratio			0.43	(0.07)
14	Interest Service coverage ratio			11.28	(1.75)

Note :

The above is an extract of the detailed format of quarterly / yearly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same is available on the Stock Exchange websites - www.nseindia.com, www.bseindia.com, www.cseindia.com and on the company's website - www.dredge-india.com.

For the items referred to in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to Mumbai Stock Exchange and can be accessed on www.bseindia.com and on the company's website - www.dredge-india.com. By order of the Board

	For Dredging Corporation of India Limited
Place : Visakhapatnam	(GYV Victor)
Date : 30/05/2022	Managing Director

CIN: L51909TN1955PLC002431 REGD.OFFICE: "SOUTH INDIA HOUSE", 73, Armenian Street, Parrys, Chennai - 600 001 Ph: 044-66157071; Fax: 044-66157017 Website: www.sical.com e-mail: secl@sical.com

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31.03.2022

Prepared in compliance with the Indian Accounting Standard (Ind-AS) [Pursuant to Regulation 47[1][b] of the SEBI [Listing Obligations and Disclosure Requirements] Regulations, 2015]

(₹ in Lakhs except per equity share data)

S.No.	Particulars	Quarter ended 31.03.2022 Audited*	Quarter ended 31.12.2021 Unaudited	Quarter ended 31.03.2021 Audited*	For the year ended 31.03.2022 Audited	For the Year ended 31.03.2021 Audited
1	Revenue from operations	11,636	7,626	11,466	34,887	50,363
2	Net Profit/(Loss) for the period [before Tax, Exceptional / Extra-ordinary items]	(6,637)	(708)	(15,681)	(12,384)	(22,881)
3	Net Profit/(Loss) for the period before tax [after Exceptional / Extra-ordinary Items]	(6,637)	(708)	(1,09,470)	(25,212)	(1,16,670)
4	Net profit/(Loss) for the period after tax [after Exceptional/Extra-ordinary Items]	(7,132)	(728)	(1,09,689)	(25,729)	(1,16,901)
5	Total comprehensive income/(Loss) for the period (comprising profit/(Loss) for the period after tax and other comprehensive income/expenses after tax) including share of profit					
	from joint venture	(7,405)	(916)	(1,10,375)	(26,554)	(1,16,603)
6	Paid-up equity share capital (par value Rs. 10/- each, fully paid)	5,854	5,854	5,854	5,854	5,854
7	Reserves [excluding Revaluation Reserve] (as at 31 Mar)		(72,642)	(72,642)	(98,943)	(72,642)
8	Securities Premium Account		18,403	18,403	18,403	18,403
9	Net Worth	(93,089)	(66,788)	(66,788)	(93,089)	(66,788)
10	Paid up Debt capital/Outstaning Debt (NCD)	15,000	15,000	17,250	15,000	17,250
11	Debt Equity Ratio	(1.33)	(1.91)	(1.91)	(1.33)	(1.91)
12	Earnings per share (par value Rs. 10/- each)					
	Basic [in Rs.]	(12.14)	(1.50)	(188.63)	(44.50)	(198.15)
	Diluted [in Rs.]	(12.14)	(1.50)	(188.63)	(44.50)	(198.15)
13	Debenture Redemption Reserve	5,000	4,500	4,500	5,000	4,500
14	Capital Redemption Reserve	1,555	1,555	1,555	1,555	1,555
15	Debt Service Coverage Ratio	(0.94)	(1.24)	(2.74)	(0.94)	(2.74)
16	Interest Service Covergae Ratio	(3.97)	(3.56)	(6.43)	(3.97)	(6.43)

Notes:

[1] The above is an extract of the detailed format of audited consolidated financial results for the quarter and year ended 31 March 2022 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI [Listing Obligations and Disclosure Requirements] Regulations, 2015 duly reviewed, approved and authenticated by the Resolution Professional at the meeting held on 30 May 2022. The full format of the audited consolidated financial results for the quarter and year ended 31 March 2022 are available on the websites of the stock exchanges BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and on the Company's website www.sical.in/investors/financial results

[2] The figures for the quarter ended 31 March 2022 and corresponding 31 March 2021 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to date figures up to the end of the third quarter of the relevant financial year.

Audited financial results of Sical Logistics Limited (Standalone information) [3]

(₹ in Lakhs)

	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	For the Year ended	For the Year ended
Particulars	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
	Audited*	Unaudited	Audited*	Audited	Audited
Revenue from operations	8,281	4,220	8,577	21,093	37,651
Profit/(Loss) before tax	(6,333)	(450)	(1,09,444)	(24,356)	(1,14,968)
Profit /(Loss)for the period	(6,333)	(450)	(1,09,444)	(24,356)	(1,14,968)
T. Subramanian Taken on Record Director		S. Rajappan Director		V. Radhakrishnan Company Secretary	
Sripatham Venkatasubramanian Ramkumar Resolution Professional for Sical Logistics Limited					

olution Professional for Sical Logistics Limite IP Registration no. IBBI/IPA-001/IP-P00015/2016-17/10039

Place : Chennai Date : 30.05.2022

मुंबई, बुधवार दि. ०१ जून २०२२

ધ

आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त अँनिमेशनपट् निर्मात्या रेगिना पेसों यांचे मिफ मास्टरक्लासमध्ये मार्गदर्शन

मुंबाई दि. ३१ (प्रतिनिधी) : साधेसोपे विषय जगभरातील लोकांना अगदी सहजतेने जोडतात. असे मत नामवंत पोर्तगीज अँनिमेशनपट निर्मात्या रेगिना पेसो यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट १७व्या महोत्सवात आयोजित केलेल्या मिफ मास्टरक्लासमध्ये मार्गदर्शन करताना त्यांनी चित्रपटांच्या विषयांचे महत्त्व विषद केले

सर्वांच्या परिचयाचे असलेले सामाईक, सहजसोपे आणि सार्वत्रिक विषय लोकांना सहजतेने जोडत असल्याने मी नेहमीच असे विषय निवडते आणि माझ्या ह्ष्य्टीकोनाप्रमाणे चित्रांचा वापर करते जे अतिशय वैयक्तिक आहे

वैश्विक आणि वैयक्तिक यातील संतुलन हेच माझ्या चित्रपटांचे सामर्थ्य आहे अशी माहिती त्यांनी दिली.

आपले चित्रपट वैयक्तिक अनुभवावर आधारित असतात आणि त्यातील चित्रांची

रचना संगणकावर करण्याऐवजी त्यांचे रेखाटन त्या स्वतः करतात, असे त्यांनी सांगितले. या विषयावर अधिक विवेचन करताना रेगिना म्हणाल्या.' एखादा चित्रपट बनवण्यासाठी मो आठ टप्प्यांचा अंगिकार करते, यामध्ये व्यापक प्रमाणात संकल्पना किंवा उद्देश, प्रोत्साहन, माहितीपट संशोधन, कम्फर्ट झोन, व्हिज्युअल रिसर्च, वैयक्तिक शैली गृहित धरणे, प्रत्यक्षात अवलंब करणे आणि अंतिम परिणाम यांचा समावेश असतो.

त्यांनी द नाईट या आपल्या पहिल्या चित्रपटाविषयी माहिती दिली. हा चित्रपट प्लास्टर प्लेटसवर कोरलेल्या चित्रांच्या ऍनिमेशन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला होता.

दरम्यानच्या काळात त्यांनी या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवले आणि ट्रॅजिक स्टोरी विथ हॅप्पी एन्ड(२००५), काली द लिटल व्हॅम्पायर(२०१२) आणि अंकल थॉमस- अकाउंटिंग फॉर द डेज(२०१९) यांसारखे उल्लेखनीय चित्रपट तयार केले.

या सत्राचे सूत्रसंचालन भारतातील नामवंत ऍनिमेशनपट निर्मात्या ध्वनी देसाई यांनी वेत्रले

जन्माने पोर्तुगीज असलेल्या ऍनिमेशन पट निर्मात्या रेगिना पेसो यांचा जन्म टीव्ही किंवा सिनेमा नसलेल्या एका लहानशा गावात झाला. चलचित्रे तयार करण्याचे कोणतेही औपचारिक शिक्षण त्यांनी घेतले नाही. तरीही आयुष्यातील काही गूढ घडामोडींनी त्यांना चित्रपटनिर्माती बनवले

त्यांचे चित्रपट जगभरातील अनेक चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाले आहेत आणि त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले आहेत आणि २००६ मध्ये ऍनेसी इंटरनॅशनल ऍनिमेशन पेर्तस्टव्हल मध्ये ग्रँड प्रिक्ससह अनेक बहुमान मिळवले आहेत

२०१८ मध्ये त्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आटर्स अँड सायन्सेस(हॉलिवुड) च्या सदस्य बनल्या.

Γ	MINAL INDUSTRIES LIMITED Registered office: 603-1 Minal Co-Op Hsg So Ltd, Off Sakivihar Road, Andheri-East Mumbai-400072.										
	CIN: L32201MH1988PLC216905 Tel No. 022: 40707070, Email Id : cmseepz@gmail.com, Website: www.minalindustrieslimited.in										
	Statement of Standaonie and Consolidate Audited Financial Results for the Quarter										
	and Year ended 31-03-2022 (₹in Lakhs)										
Sr. No.	Particulars										
No.			Quarter ende	-	Year e			Quarter ende		Year e	
		31-03-2022	31-12-2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	31-03-2022	31-12-2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
		Audited	un-Audited	Audited	Audited	Audited	Audited	un-Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	15.20	86.92	6.84	129.85	143.06	995.65	1.228.97	227.13	3,065.14	1,528.30
2	Net Profit / (Loss) for the period							,		.,	
	(before Tax, Exceptional and/or										
	Extraordinary items)	(10.61)	33.84	(1,841.47)	37.41	(1,723.67	1,031.05	(602.84)	(610.28)	99.31	(514.79)
3	Net Profit / (Loss) for the period										
	before tax (after Exceptional and/										
	or Extraordinary items)	(10.61)	33.84	(1,841.47)	37.41	(1,723.67	1,031.05	(602.84)	(610.28)	99.31	(514.79)
4	Net Profit / (Loss) for the period										
	after tax (after Exceptional and/or										
	Extraordinary items)	(10.85)	32.44	(1,841.18)	35.95	(1,723.82	1,038.50	(611.34)	(569.27)	66.39	(477.75)
5	Total Comprehensive Income for										
	the period [Comprising Profit /										
	(Loss) for the period (after tax)										
	and Other Comprehensive	(10.05)				(1 700 00			(574 70)		(171.00)
	Income (after tax)]	(10.85)	32.44	(1,841.18)	35.95	(1,723.82		(611.14)	(571.79)	79.04	(474.88)
6	Equity Share Capital	3,838.01	3838.01	3838.01	3838.01	3838.01	3838.01	3838.01	3838.01	3838.01	3838.01
11	Reserves (excluding Revaluation										
	Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				297.23	261.29				1527.07	1467.65
8	Earnings Per Share				291.23	201.29				1927.07	1407.00
0	(of Rs. 2/- each) (for continuing										
	and discontinued operations) -										
	(a) Basic	(0.01)	0.02	(0.96)	0.02	0.01	0.54	(0.31)	(0.30)	0.03	(0.25)
	(b) Diluted	(0.01)	0.02	(0.96)	0.02	0.01	0.54	(0.31)	(0.30)	0.03	(0.25)
M	te : The above is an extract of the de	1		· · · /				1 1 1 1 1	1/		1/
NC	Disclosure Requirements) Reg	gulations, 20	15. The full								
	www.bseindia.com (s) and the C	company's we	ebsite.						For Mir	nal Industrie	
										SHRIKANT	Sd/-
D	ate: 30th May 2022										
	Jate: 30th May 2022 Managing Director Place: Mumbai DIN: 00112642										

जाहीर सूचना

मान. सचिव

स्थायी

>

KONARK

श्री. नानू बेहराम दाक्तवाला आणि हे व्हॉईसरॉय पार्क कॉ–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि आ. **गानू बर्धरान दाल्काला आण जक्यद नानू दाल्काला छ** रुवाहराय भाव मन्त्रान्याराज्य स्वार्ग्स्सात्र सालारा रासायटा ला. ज्यांवा पता १९४ ही, १९४ वा मजला, टॉवर ए. ताकुस ख्लेजेज, कॉरिवली (पूर), मुंबई ४०० १०९, महाराष्ट्र इस्सा आहे त्यांव समासद आहेत आणि टॉवर ए सोसायटी इमारतीमधील सदनिका क्र. १९४ बी चे मालक असून त्यांचे **मूख सदनिका कचर आणि भाग प्रमाणपत्र हरवले आहे**. नमूद सोसायटीचे रु. ५०/– प्रत्येकीच्या पूर्ण भरणा केलेल्या भाग प्रमाणपत्र क्र ००१२०, धारण केलेला विशिष्ट क्र. ०६२६ ते ०६३० (दोन्ही धरून)

सोसायटी याद्वारे सदर सुचनेच्या प्रसिद्धीपासून १४ दिवसांच्या आत प्रतिलिपी माग प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी दावे किंवा हरकती (लिखित स्वरूपामध्ये), उपरोक्त नमुद् समासदाना प्रतिलिपी माग प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी दावे किंवा हरकती उपरोक्त नमूद त्याच्या/ तिच्या/ त्यांच्या प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी दावे किंवा हरकती दावे हरकतींच्या समर्थनांसाठी कागदोपत्री आणि अन्य पुराव्यांसह कळवावे. उपरोक्त नमूद समासदांना प्रतिलिपी भा माणपत्रे जारी करण्याच्या संदर्भात दावे/ हरकती जर असल्यास सादर करावेत. सोस त्तेमधील उपरो ामुद मयत सभासदाला प्रतिलिपी भाग प्रमाणपत्र जारी करण्याच्या संदर्भात जर दावे/ हरकती प्राप्त झाल्या ाटीच्या उपविधीच्या नुसार त्यांची हाताळणी करण्यात येईल. सोसायटीच्या नोंदणीकृत उ उपविधीची प्रत दावेदार हरकरादार ह्यांच्यादारे पाहणीसाठी प्रसिद्धीच्या दिनांकापासन त्याचा कालवधी संपेपर्यंत सकाळी १०.०० वा. पास भाग ४, ८०० वा. पर्यंत सोसायटीचे सुरक्षा कार्यालय/ सोसायटीचे सचिव ह्यांच्याकढे प्राहण्यासाठी उपलब्ध असे उपरोक्त बिहित कालावधीमध्ये जर कोणताही दावा किंवा हरकत प्राप्त न झाल्यास सोसायटी, उपरोक्त नमूद समासदाद गतिलिपी भाग प्रमाणपत्र जारी करण्यासाठी मुक्त असतील.

कॉईसरॉय पार्क कॉ-ऑपरेटिक हाऊसिंग सोसायटी लि सही/

तारीखः ०१.०६.२०२२ ठिकाणः मुंबई

या आणि श्रीमती लीलावती									
त आलेली निवासी सदनिका मे.									
९८ अनुसार अनु. क्र. केएलएन १-		नवोदय एन	रममाराजेस	। लिगीप्रदेव	Ŧ				
मोरथानिया ह्यांचे १४/०४/२००१			MH2007PLC		2				
ती लीलावती जयंतीलाल सुरती		पत्ता : डी–१०७, क्रिस्टल प्लाझा,			800 043				
जयंतीभाई चुनीलाल सुरती, श्री.		ईमेल आयडी : infe	a (a) navodayen	terprise.com					
ळूभाई मोरथानिया (मुलगी) ह्या		दि. ३१ मार्च, २०२२ रोजी संपल			रेता स्थायी				
गजयकुमार दिलीपकुमार ठक्कर		लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श रु. लाखात							
द्वारे विकली आहे.				स्थायी					
हे आणि शोध घेऊन देखील सापडत	अनु. क्र.	विवरण	अर्ध वर्ष आखेर दि. ३१ मार्च, २०२२	अर्ध वर्ष अखोर दि. ३० सप्टेंबर, २०२१	वर्ष अखोर दि. ३१ मार्च, २०२२				
	1 1 5m .		<u> </u>	<u>३० सप्टबर, २०२२</u> अलेखापरीक्षित	माच, रण्टर लेखापरीक्षित				
पून मुक्त असल्याचा दावा करण्यात	٩.	कार्यचलनामधून एकूण महसूल			844,800,804.00				
		करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/							
नोंदणीकृत नसलेला करार आणि	२.	तोटा व अतिविशेष बाबी	५,०६७,००३.००	२,२९८,८३५.००	७,३६५,८३८.००				
किंवा संस्था आणि/ किंवा वित्तिय	٦.	अतिविशेष नार्नीपश्चात कर पूर्व निव्वळ	4,050,003.00	२,२९८,८३५.००	७,३६५,८३८.००				
कार, सुविधाधिकार, भाडेतत्व, उप-		नफा/ तोटा कर व अतिविशेष बार्बीपम्रात निव्वळ							
त्याही प्रकारे कोणताही अधिकार.	¥.	नफा/ तोटा	२,६५७,१३१.००	१,७२४,१२६.००	४,३८१,२५७.००				
त्याहा त्रकार कार्यताहा आवकार, सांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांना	ч.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	-						
साच्या आतः निम्नस्वाक्सराकारानाः ससे न झाल्यास कोणताही दावा नाही	٩.	प्रदानित इक्विटी भाग भांडवल	3८,440,000.00	३८,५५०,०००.००	३८,५५०,०००.००				
भले न झाल्यास काणताहा दाया नाहा गाले आहेत असे समजण्यात येईल.	હ.	उत्पन्न प्रति शेअर							
भाल आहत अस समजण्यात यइल. अवैधसमजण्यातयेईल.	∣ ⊩	मूळ सौम्य	०.६९	१.११ १.११	१. १४				
अवधसमजण्यात वइल. व्या आधारे सदर सूचना देण्यात येत		।साम्य : वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व			१.१४				
त्र्या आधार सदर सूचना दण्यात यत नम्द व्यक्ती जबाबदार असतील.	3 अंतर	. पराल ह सभा (सूपा जानपाया) ज ति स्टॉक एक्सचेंजेससह दाखल स्थार्य	ो अर्ध वर्ष व वित्तीय व	वर्ष अखोर वित्तीय आ	त्वाल यांचा विस्तत				
नमूद व्यक्ता जबाबदार असताल.	प्रारूग	गचा सारांश आहे. संपूर्ण वित्तीय अह	वालाचा प्रारूप स्टॉक	एक्सचेंज वेबसाइट	www.bseindia.				
ता सर्व क्र. ९९-ए१/२वर बांधण्यात	con	n व कंपनीची वेबसाइट info@nav	odayenterprise.c	om वर उपलब्ध आ	हे.				
०चौ. मी. (बिल्टअप) मोजमापाची				नवोदय एन्टरप्रायजे					
					सही/- आनंद मोडे वसंत				
सही/-	िक	ाण : मुंबई		0000	जानद नाह वसत गपकीय संचालक				
ल, अमित घाडगे		39.04.2022			ल - ०७८४१९९८				
न, उच्च न्यायालय कान क्र. ८, कृष्ण कॉम्प्लेक्स,									
कान क्र. ८, कुष्ण काम्प्लक्स, कल्याण प. ठाणे ४२१३०१									
कल्याण प, ठाण ४२९३०९ : ८६५५२७८८८४		^							
: 2944792228	1	कि हरिष टे	क्सटाईल इंग्	जेनीअर्स लिर्ग	मेटेड				
	. U	ARIST २ रा मजला, १९	९, पारसी पंचायत रोड	, अंधेरी (पूर्व), मुंबई	800 055.				
			न : L29119MH						
		दूर. +९१ २२ २८३६७१५१/४०३			xme.com				
नकीची असलेली येथे खाली	R	३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमा	estor@harishte ही व वर्ष अखेरकरिता	त्रताल.com लेखापरिश्रीत सिनीय	निष्कर्षांचा अहत्याल				
कैलाश निरुला ह्यांना विकली		T 3	()	sisaran quist ratition	(रु.लाखात)				
कपर यांना विकली आहे. श्री		I			P				

सीआयएन : L17200MH1984PLC33451 नोंदणीकृत कार्यालय : बिल्डींग क्र. ७, मित्तल इंडस्ट्रियल इस्टेट, अंधेरी कुर्ला रोड, साकिनाका, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०५९. दूर. क्र. ०२२-४०८९ ६३०० फॅक्स क्र. : ०२२-४०८९ ६३२२ ईमेल : info@konarkgroup.co.in वेबसाइट : www.konarkgroup.co.in								
दि. ३१ मार्च,		ो संपलेल	ी तिमाई	ी व वर्ष ः	अखोर कर्ति			
							लाखात ईपी	एस बगळत
		. स्थार्य				एकवि		
विवरण	तिमाही अखेर	तिमाही अखेर	वर्ष अखेर	वर्ष अखोर	तिमाही अखेर	तिमाही अखेर	वर्ष अखेर	वर्ष अखेर
	३१.०३.२०२२	\$8.09.2028	\$9.03.2022	38.03.2028	\$9.03.7022	\$8.03.2028	\$9.03.2022	38.03.202
कार्यचलनातून एकूण महसूल (निव्वळ)	१६००.३७	१५७९.७३	४२६९.०६	१९२८.१४	\$\$,00,39	8460.88	४२६९.०६	8826.4
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व)	१६५.७३	२६०.६५	60.68	(११२६.९८)	6.64	(१५६३.३५)	(१७८.४२)	(३१३७.८६
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	৬६.০४	(३९३.९३)	(४८.८२)	७१.०२	(५३.१४)	(२२०६.१०)	(३९५.२८)	(१९२०.०९
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	હવ.૦૪	(३०२.४८)	(४४.७४)	१६२.४७	(४९.०६)	(२११४.६५)	(३९१.२१)	(१८२८.६)
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	۲ ۹. ۰۷	(ર૬ર.५४)	(३१.७४)	१७२.४१	२४.८६	(१३९६.३८)	(२४२.५९)	(१०३७.७१
प्रदानित इक्विटी शेअर भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	420.20	460.60	460.60	460.60	460.60	420.20	420.20	460.6
राखीव (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये निर्देशित राखीव मूल्याकन वगळता)			૬૮૬.७६	६२२.७८			(२३८७.९९)	(२१४४.१
उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/– प्रत्येकी)								
(वार्षिक नाही)								
ए. मूलभूत	१.३१	(ધ.૨૧)	(৩৩.৩)	٩.८٥	0.20	(२४.२१)	(४.४०)	(१८.०)
बी. सौम्यीकृत :	१.३१	५.२१	(৩৩.৩)	(२.८०)	0.20	२४.२१	(४.४०)	(१८.०१

कोणार्क सिंथेटिक लिमिटेड

सदर आकडेवारी करपश्चात व किमान व्याजावर करण्यात येईल टीप : वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्थता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंबकडे दाखल करण्यात मालेल्या तिमाही / वर्ष वित्तीय अखेकरिता अहवाल यांच्या निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. सदर विस्तृत तामही /वार्षिक वित्तीय अह गहवाल स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bscindia.com व कंपनीची वेबसाइट www.konarkgroup.co.in वर उपलब्ध आहे

	कोणार्क सिंथेटिक लिमिटेड
	सही/-
विकाण : मुंबई	अमिताभ केजरीवाल
दिनांक : ३० मे, २०२२	व्यवस्थापकीय संचालक

	rawedge									
	RAW EDGE INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED									
		4219MH2005								
	Regd. Office: B-1/401, B Wing			d Andheri East						
		i - 400072, Mahara		1, Anunch Basi,						
	Corp. Office: 02, Navkruti Apartm			olow. Athwa Lir	nes.					
		at - 395007, Gujara		IB1011, 1 101110	105,					
	Tel No.: 9724306856/ 972432680			e: www.rawedge	.in					
	Extract of Audited Financial Resu									
					kh except EPS					
S1.	Particulars				<u> </u>					
		Quarter ended		Year ended	Year ended					
No.		31 st March	31 st March	31 st March	31 st March					
		2022	2021	2022	2021					
1	Total Income from Operations	1316.582	1307.002	4473.521	4391.174					
2	Net Profit / (Loss) for the period	(23.974)	(160.528)	(74.443)	(71.727)					
_	(before Tax, Exceptional and/or	(20.07.1)	(100.520)	(/4.445)	(11.1.2.1)					
		,	, · · · ·							
1	Extraordinary items)	1 1	·		1					
	Extraordinary items)									
3	Net Profit / (Loss) for the	(23.974)	(160.528)	(74,443)	(71.727)					
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional	(23.974)	(160.528)	(74.443)	(71.727)					
3	Net Profit / (Loss) for the	(23.974)	(160.528)	(74.443)	(71.727)					

उपराष्ट्रपतींच्या गॅबनच्या पहिल्या उच्चस्तरीय दौऱ्यास झाला आरंभ

मुंबई दि. ३१ (प्रतिनिधी) : नच्या पंतप्रधान सुश्री रोझ क्रिस्टियन ओसोका उपराष्ट्रपती, श्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या गॅबोनीज रिपब्लिकच्या पहिल्याच दौऱ्यातील बैठकांच्या मालिकेची सुरुवात आज राजधानी लिब्रेव्हिल येथे झालेल्या एका उच्चपदस्थ भारतीय प्रतिष्ठित व्यक्तींच्या उच्चस्तरीय बैठकीने झाली.

काल गॅबोनच्या राजधानीत उपराष्ट्रपतींचे औपचारिक स्वागत करण्यात आले आणि गॅबॉ

न्नांना

रॅपोंडा आणि गॅबोनचे परराष्ट्र मंत्री श्री मायकेल मौसा-अदामो यांनी त्यांचे समारंभपूर्वक जोरदार स्वागत केले. आज त्यांच्या पहिल्या भेटीत, श्री नायडू

यांची गॅबॉनचे परराष्ट्र मंत्री श्री मायकेल मौसा अदामो यांच्या सोबत द्विपक्षीय बैठक झाली आणि त्यानंतर उपराष्ट्रपतींनी गॅबनचे राष्ट्रपती श्री अली बोंगो ओंडिंबा यांची भेट घेतली.

जाहीर सूचना				
नोंद घेण्यात यावी कैलासवासी श्री. चुनीलाल बेचार मोरठानिया आणि श्र	ीमती लीलावती			
जयशांतीलाल सुरती ह्यांनी खाली अधिक सविस्तरपणे वर्णन करण्यात आलेली निव				
आरोही डेवलपमेंट कॉर्पोरेशन ह्यांच्याकडून विक्री करार दि. २१/०७/१९९८ अनुसार अ	नु. क्र. केएलएन १-			
सीएचए-३९९४ अनुसार खरेदी केली आहे. ज्याअर्थी, चुनीलाल बेचार मोरथानिया हा	ांचे १४/०४/२००१			
रोजी निधन झाले आहे आणि त्यांच्या कायदेशीर वारस असलेल्या श्रीमती लीलावती				
(पत्नी) विक्रेत्या म्हणून आणि श्री. गुलाभाई चुनीलाल मोरथानिया, श्री. जयंतीभाई चुन	नीलाल सुरती, श्री.			
वसंतभाई चुनीलाल मोरथानिया (मुले) आणि श्रीमती रंजनाबेन बाळूभाई मोरथा	नेया (मुलगी) ह्या			
निश्चित करणाऱ्या पक्षकारांनी नमूद सदनिका माझ्या अशील श्री. विजयकुमार दिव				
ह्यांना विक्री करार दि. ०७/११/२०१३ अनु. क्र. केएलएन१-७६०४/२०१३ द्वारे विकली अ				
विक्री करार दिनांकित २१/०७/१९९८ आणि त्यांची नोंद. पावती हरवली आहे आणि शोध घे	ऊन देखील सापडत			
नाही.				
नमूद सदनिका कोणत्याही प्रकारच्या सर्व बोझे, दावे, भार आणि मागणीपासून मुक्त असल्य	गचा दावा करण्यात			
आलेला आहे.				
नमूद सदनिकेवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर किंवा उपरोक्त नमूद नोंदणीकृत नस				
पीओएच्या संदर्भातजर कोणत्याही व्यक्ति/ व्यक्तिंचा, सरकारी प्राधिकरण किंवा संस्था आणि/ किंवा वित्तिय				
संस्थेचा वारसा हक्क, अदलाबदल, गहाण, भार, भेट, ताबा, विक्री, धारणाधिकार, सुविधाधिक				
भाडेतत्व, सुविधाधिकार, देखभाल, जप्ती, न्यास, परवाना आणि अन्य कोणत्याही प्रकारे ब	कोणताही अधिकार,			
नामनिर्देश किंवा स्वारस्य असल्यास सदर सूचनेच्या प्रसिद्धीपासून ७ दिवसांच्या आत 1	निम्नस्वाक्षरीकारांना			
त्याच्या/त्यांच्या दाव्याचे पुराव्यासोबत लेखी अधिसूचित करावे. आणि जर असे न झाल्यास व	कोणताही दावा नाही			
असे समजण्यात येईल आणि जर काही आढळून आल्यास सोडून देण्यात आले आहेत अस	ने समजण्यात येईल.			
त्यानंतर दावे किंवा हरकती आल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही आणि ते अवैध समजण्या	ात येईल.			
श्री. विजयकुमार दिलीपकुमार ठक्कर ह्यांच्या द्वारे देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे सदर	र सूचना देण्यात येत			
आहे आणि ह्यामध्ये काही सत्यता गाळली गेली असल्यास त्यासाठी संपूर्णपणे नमूद व्यक्ती जबा	बदार असतील.			
परिशिष्ट				
गाव चिकनघर, ता. कल्याण, जिल्हा ठाणे येथीलएनए जमिनीचा धारण केलेला सर्व क्र. ९९-				
आलेल्या आसमान सीएचएसएल च्या ए विंग च्या दुसऱ्या मजल्यावरील ६००चौ. मी. (बिल	न्टअप) मोजमापाची			
सदनिका क्र.२०४ सही/-				
वकील, अमित घ	ाडगे			
वकील, उच्च न्याय	ालय			
दिनांकित: ०१.०६.२०२२ कॅबीन क्र. ४, दुकान क्र. ८, कृ	ज्ण कॉम्प्लेक्स,			
विनाकितः ०९.०६.९०९९				

जाहीर सूचना

मोबाः

नोंद घेण्यात यावी कैलासवासी श्री.मोतीलाल शाह ह्यांच्या माल अधिक सविस्तरपणे वर्णन करण्यात आलेली सदनिका श्री चंद्र कै आहे. श्री. चंद्र कैलाश निरुला ह्यांनी नमूद सदनिका श्री. प्रताप कृष्ण कपूर यांना विकली आहे. श्री. प्रताप कृष्ण कपूर ह्यांनी नमूद सदनिका श्री. आर. के. कपूर यांना विकली आहे. त्यानंतर आर. के.

कपूर ह्यांनी नमूद सदनिका श्रीमती सुयोबन रमेशचंद्र शाह आणि श्री रमेशचंद्र चिमणलाल शाह
यांना विकली आहे. श्री. रमेशचंद्र चिमणलाल शाह आणि अन्य ७ ह्यांच्या दरम्यान करण्यात
आलेल्या, नोटरी करण्यात आलेल्या कौटुंबिक व्यवस्था करार दिनांकित ०३/०७/२००४ च्या
अनुसार नमूद सदनिका संजय शाह ह्यांच्या नावे हस्तांतरीत करायची होती श्री. रमेशचंद्र सी. शाह
ह्यांचे १६/०८/२०१७ रोजी आणि सुर्याबाई रमेशचंद्र शाह ह्यांचे १८.०१.२०२२ रोजी निधन झाले
असून सोसायटीने नमूद सदनिका संजय आर शाह आणि स्टेला एस. शाह ह्यांच्या नावे हस्तांतरीत
केली आहे. संजय आर शाह आणि स्टेला एस. शाह ह्या नमूद सदनिका आदित्य बिली फायनांस
लिमिटेड ह्यांच्याकडे गहाण ठेऊ इच्छित आहेत.

नमूद सदनिका कोणत्याही प्रकारच्या सर्व बोझे, दावे, भार आणि मागणीपासून मुक्त असल्याचा दा करण्यात आलेला आहे.

नमद सदनिकेवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर किंवा उपरोक्त नम्द नोंदणीकृत नसलेला करार आणि पीओएच्या संदर्भातजर कोणत्याही व्यक्ति/व्यक्तिंचा, सरकारी प्राधिकरण किंवा संस्था आणि/किंवा वित्तिय संस्थेचा वारसाहक्क, अदलाबदल, गहाण, भार, भेट, ताबा, विक्री, धारणाधिकार, सुविधाधिकार, भाडेतत्व, उप-भाडेतत्व, सुविधाधिकार, देखभाल, जप्ती, न्यास, परवाना आणि अन्य कोणत्याही प्रकारे कोणताह अधिकार, नामॅनिर्देश किंवा स्वारस्य असल्यास सदर सूचनेच्या प्रसिद्धीपासून ७ दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांना त्याच्या/ त्यांच्या दाव्याचे पुराव्यासोबते लेखी अधिसूचित करावे. आणि जर असे न झाल्यास कोणताही दावा नाही असे समजण्यात येईल आणि जर काही आढळून आल्यास सोडून देण्यात आले आहेत असे समजण्यात येईल. त्यानंतर दावे किंवा हरकती आल्यास त्यांचा विचार केला जाणार नाह आणि ते अवैध समजण्यात येईल.

श्री. संजय आर. शाह आणि स्टेला एस. शाह ह्यांच्या द्वारे देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे सदर सचन देण्यात येत आहे आणि ह्यामध्ये काही सत्यता गाळली गेली असल्यास त्यासाठी संपूर्णपणे नमुद्र व्येतं जबाबदार असतील

परिशिष्ट

दिनांकितः ०१.०६.२०२२

सदनिका क्र. ५/५४, ५ वा मजला, ए-१ सीएचएसएल ऑफ २७० वाळकेश्वर रोड, राजभवन समोर वाळकेश्वर मलाबार हिल मुंबई ४०० ००६. सही/-

वकील, अमित घाडगे वकील. उच्च न्यायालय कॅबीन क्र. ४. दकान क्र. ८. कष्ण कॉम्प्लेक्स. वालीपीर रोडें, कल्याण प. ठाणे४२१३०१ मोबाः ८६५५२७८८८४

পণু.	विवरण	ાલમાઠા અચ્છાર	ાતમાઠા અજીવર	বৰ সংভাৎ
क्र		दि. ३१ मार्च, २०२२	दि. ३१ मार्च, २०२१	दि. ३१ मार्च, २०२२
۶.	कार्यचलनातून एकूण महसूल	2888.80		
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी)	46.08		६५.९२
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	५७.०९	(38.96)	६५.९२
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	६८.७ ६	१३.३८	४८.२८
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पत्र (करपश्चात कालावधीकरिता समाविष्ट नफा/(तोटा) व करपश्चात अन्य सर्वसमावेशक उत्पत्र (कर पश्चात)	६८.७६	१३.३८	४८.२८
ξ.	समभाग भांडवल	333.60	३३३.६०	333.60
७.	राखीव (महसूल आरक्षण वगळता) गत वर्षांच्या लेखापरिक्षीत ताळेबंदामध्ये निर्देशित महसूल राखीव वगळता	-	-	_
८.	प्रति शेअर उत्पन्न (रू. १०/-प्रत्येकी)			
	(चालू व खांडित कार्यचलनकरिता) -			
	१. मूळ :	२.०६	0.80	१.४५
	२. सौमिकृत	२.०६	0.80	8.84

टिपः वरील वित्तीय अहवाल व संचालक मंडळाचा अहवाल लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे व दि. ३० मे, २०२२ रोजीच्या संबंधित सभेमध्ये मंजूर केला आहे. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेस्सह संपत्तित्या दि. २० वेमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेस्सह संपत्तित्या दि. २० मे, २०२२ रोजी अखेर तिमाही व वर्ष अखेर दि. ३१ मार्च, २०२२ रोच्या अखेरकरिता लेखापरीक्षित स्थायी वित्तीय अहवालांच्या विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. तिमाही व वर्ष अखेर लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचे संपूर्ण स्वरूप कंपनीची वेबसाइट www.harishtextile.com वर स्टॉक एक्सचेंज बेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

हरिष टेक्सटाईल इंजिनीअर्स लिमिटेडकरित संचालक मंडळाच्या आदेशान्वये व त्यांच्याकरित सही/

हितेंद्र देसाई

कार्यकारी संचालव

डीआयएन : ००४५२४८१

विकाण : मुंबई दि. ३० मे, २२

4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	73.406	(155.084)	(56.519)	(49.954)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)]	76.341	(153.920)	(50.632)	(43.980)
6	Equity Share Capital	1005.840	838.200	1005.840	838.200
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited / Unaudited Balance Sheet of the previous year *	-	-	1236.528	1454.800
8	Earnings Per Share (face value of Rs. 10/-each) (for continuing and discontinued operations)				
	1. Basic	0.73	(1.85)	(0.56)	(0.60)
	2. Diluted	0.73	(1.85)	(0.56)	(0.60)
Note	2:				

1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other disclosure Requirements) Regulations. 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange (s) at www.bseindia.com and the listed entity at www.rawedge.in.

2. The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 30^{th} May, 2022.

For Raw Edge Industrial Solutions Limited

Sd/-

	Date: 30.05.2022
	Place: Surat

Bimalkumar Rajkumar Bansal Managing Director DIN: 00029307

पश्चिम रेल

कवचची तरतूद व आर्मर्ड ओएफसी निविदा क्र. EPC W Date : 30.05.2022. ज कवचची (पूर्वीचे ट्रेन कोलिज सिस्टम - टीसीएएस म्हणून व पश्चिम रेल्वेच्या नवी ी मार्गावर मुंबई सेंट्रल-विर अनुभागाच्या ५४ किमी सेक्शनवर १६० किमीप्रतित वाढविण्याच्या कामांसह ४८ ओएफसी (दोन मार्गामध्ये) ट अंदाजित मूल्य : रु. २४७ इरते : रु. १२३६४०० दस्तावेजांकरिता ई-निविद व ई-निविदा सादरीकरण व वेळ : दि. २९.०६.२० दि. ३०.०६.२०२२ रोजी वेबसाइट विवरण व सूचन जेथे संपूर्ण तपशील पाहाता ये www.ireps.gov.in संकेत व दूरसंचार अभियंता स्टेशन बिल्डींग, चर्चगेट, पा 800 020.

Like us on: facebook.c

वे		_												
४८ फायबर टाकणे	Jumbo Finvest (India) Ltd. Addrass: 102, Kanchan Appartment Opp. LBS College, Tilak Nagar, Jaipur Tel No: 0141-4047438, Email: legalsupport@jumbcfin.com तावा स्वचगा (परिशिष्ट -४)	DUCON INFRATECHNOLOGIES LIMITED CIN: L72900MH2009PLC191412 Ducon House, Plot No. A/4, Road No. 1, MIDC, Wagle Industrial Estate, Thane-400604.Tel: 022-41122115,E-mail: cs@duconinfra.co.in, Website: www.duconinfra.co.in												
R_SnT_04. जमाचे विवरण :	ज्या अर्थी,	Extract of Audited Standalone & Consolidated Financial Results for the quarter and financial year ended 31st March, 2022												
निवि विवरण : नन अव्हॉयडन्स	खालील स्वाक्षरीकर्ता हे प्राधीकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन व रिकसंट्रकशन ऑफ फायनान्शिअल	(Rs. In Lakhs)												
	असेट व इन्फोर्समेंट ऑफ सिवयुरिटी इंटरेस्ट एक्ट, २००२ अंतर्गत मे. जन्मो फ्रिन्सेस्ट इंडिया तिमिटेड आहेत आणि सिक्यूरीटी इंटरेस्ट, (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सह्वाचीता) कलम १३ (१२)			Standalone							Consolidated			
ज्ञात) तरतूद	अन्वये असलेल्या अधिकारा अंतर्गत त्यांनी नमूद केलेल्या कर्जदार / सहकर्जदार /जामीनदारावर मागणी			Quarter		Quarter	Year	Year	Quarter	Quarter	Quarter	Year	Year	
रेल्ली – मुंबई	सुचना १६ /०३/२०१९ बजावली होती. तसेच श्री.संजय शिवाजी खोमणे, श्रीमती.रूपाली संजय खोमणे,	Sr.	Particulars		t ended 31st			ended		ended 31st			ended	
रार उपनगरीय	श्री.राजीव उज्ज्वल गायकवाड यांचे हे वर नमद केलेली रक्कम रूपये रू. ३.०१.८१.२२५/- (रूपये तीन	No.		March, 2022	December, 2021	March, 2021	March 31,2022	March 31,2021	March, 2022	December, 2021	March, 2021	March 31,2022	March 31,2021	
ऑटोमेटिक	करोड एक लाख एक्याऐंशी हजार दोनशे पंचवीस फक्त) रोजी १६/०३/२०१९) पढील व्याजसह संपर्ण देय			Audited	Un-audited	Audited	Audited	Audited		Un-audited		Audited	Audited	
ास वेग मर्यादा	जमा होईपर्यंत ६० दिवसांच्या आत रक्कम जमा करण्यात यावी.	1	Total Income from Operations	6,148.32		10.051.48	12,488.64	34,249.70	9,638.98	9,803.17		38,476.54	34,249.70	
फायबर आर्मर्ड	कर्जदार/ सहकर्जदार / जामीनदार वरील रक्कम् भरण्यास असमर्थ ठरले आहेत. तसेच् कर्जदार/		Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	199.33	,	-74.44	121.13	53.72	213.27	246.49	-74.44	627.65	53.72	
प्रकणे. कामाचे	सहकर्जदार / जामीनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे कि, मे जम्बो फिन्वेस्ट		Net Profit / (Loss) for the period before tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	199.33		-74.44	121.13	53.72	213.27	246.49	-74.44	627.65	53.72	
२८२६५५.००,	इंडिया लिमिटेडच्या वतीने खालील स्वाक्षरीकत्यांनी संदर कायद्याच्या कलम १३ (४) सङ्घाचीता सदर अधिनियमाच्या नियम ८ (१) अन्वये त्यांचा प्राप्त असलेल्या अधिकारा अंतर्गत खाली नमुद केलेल्या	-	Net Profit / (Loss) for the period before tax (alter Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)			-74.44	82.86	41.55	167.38	246.49	-74.44	443.27	41.55	
.००, प्रत्यक्ष	आधानयमाच्या ।नयम ८ (१) अन्वय त्याचा प्राप्त असलल्या आधकारा अतगत खाला नभूद कलल्या मालमत्तेचा ताबा, दिनांक २६-मे-२०२२ या तारखेलाघेतलेला आहे.		Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)	100.10	151.10	-09.47	02.00	41.00	107.30	214.09	-09.47	445.27	41.00	
। उंघडण्याची	निलन्तर्यन्तिः वर्णदार्/सहकर्जदार्/जानीनदार्/व सर्वसामान्य जनतेस येथे सावघ करण्यात येते की. सदर		for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	156.58	151.65	-56.31	82.90	43.72	165.78	215.24	-56.31	443.31	43.72	
गाची तारीख	मालमत्ते सह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी मे.		Equity Share Capital	100.00	101.00	-00.01	02.00	10.76	100.70	210.24	-20-01		10.72	
२२ व उघडणार	जम्बो फिन्वेस्ट इंडिया लिमिटेड कडे मालमत्तेसह कलेले रक्कम रूपये रु. ३,०१,८१,२२५/- (रुपये तीन		Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the											
दु. ३.०० वा.	करोड एक लाख एक्याऐंशी हजार दोनशे पंचवीस फक्त) १६/०३/२०१९ रोजी त्यावरील संपूर्ण देय जमा		Audited Balance Sheet of the previous year				12593.52	12,800.62				12953.93	12800.62	
फलक स्थान	होईपर्यंत व्याज आणि खर्च द्यावा लागेल.		Earnings Per Share (of Re.1/- each) (for continuing and discontinued operations) -				12000.02	12,000.02				12000.00	12000.02	
ईल : http://	कर्जदाराचे लक्ष, सुरक्षित मालमत्तेची परतफेडी बाबत कालमर्यादेच्या संदर्भात, कलम १३, उप-कलम (८)	0.	Lannings if er orkare (or ne. // each) (or containing and discontainced operations) - Sasic:	0.08	0.07	-0.03	0.04	0.02	0.08	0.10	-0.03	0.22	0.02	
	च्या तरतुर्दीकडे आमंत्रित करण्यात येत आहे.		2. Diluted:	0.08		-0.03	0.04	0.02	0.08	0.10	-0.03	0.22	0.02	
प्रमुख मुख्य	स्थावर मालमत्तेच वर्णन											4		
५ वा मजला, श्चेम रेल्वे, मुंबई	सी.टी.एस क्रमांक: ४३३-डी "कमला हाइट्स बिल्डिंग" ऑन स्टिल्ट फ्लोअर ऑफिस नंबर- बी. (मोजमाप क्षेत्र ९८७.५० चौ. फूट म्हणजे ९१.७८ चौ. मीटर) आणे मेंब्रोनिन फ्लोअर ऑफिस नंबर- बी (सोजमाप क्षेत्र ९८७.५० चौ. फूट म्हणजे ९१.७८ चौ. मीटर), एकूण क्षेत्रफळ १८३.५६ चौ. मीटर, गाव: सोमवार पेठ, ता. हवेली, जि. पूर्ण येथे वसलेले आहे.	of A Disc	e: The Audit committee has reviewed the above financial results and the Board of D udited Standalone & Consolidated Financial Results for the quarter and financial y aboure Requirements) Regulations, 2015. The full format of Audited Standalone v duconinfra.co.in and on the Stock Exchange website www.bseindia.com and ww	ear ended 31 & Consolida	st March, 2022 ted Financial Re	filed with the	Stock Exchan	ges on 30th M	lay, 2022 und	ler Regulation	33 of the SEB	I (Listing Obl	ligations and	
m/WesternRly	पूर्वकडे : पाकिंगसाठी खुली जागा	For Ducon Infratechnologies Ltd.												
	पोंक्षेमेकडे : ऑफिस एआणि ए१ उत्तरेकडे : पार्किंगसाठी खली जागा	for and on behalf of the Board of Directors												
	विक्षणेला : पॅसेजआणिजिना	Arun Govil												
	दिनांक: २६-मे-२०२२ अधिकृत अधिकारी								Executive Director & CFO					
	विकाणः गाव-सोमवार पेठ, तालुका-हवेली, जिल्हा-पुणे जंबो फिनवेस्ट इंडिया लिमिटेड	Date: 30th May, 2022 Dill: 01314619 Dill: 01314619												
			•··											